📦 SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India Retail Assets Centralised Processing Center 5th Floor, CIDCO Tower No. 4, Belapur Railway Station Building, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [for Immovable Property]

The undersigned being the Authorised officer of the State Bank of Indi under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 01/08/202 calling upon the borrower to Shri. Vinod Vasant Dhumal repay the amount mentioned in the notices aggregating Rs. 23,28,480/- (Rupees Twenty Three Lacs Twenty Eight Thousand Four Hundred and Eighty Only) as on 01/08/2021 with further interest, Cost, Charges,

etc. within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower and guarantors having failed to repay the amount, notice s hereby given to the borrower/guarantors and the public in general tha the undersigned has taken Possession of the property described herein below belonging to Shri. Vinod Vasant Dhumal in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 26th day of October of the year 2021.

The borrower/quarantors in particular and the public in general are hereb cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 23,28,480/- as on 01/08/2021 with interest, cost and incidental charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) o section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Property Details No.1 :- KL-4/7/0:1, Ground Floor, KL-4, Type Building No. 7, Shree Siddhivinayak Apt Owner Association SEC 4E, Kalamboli, Village- Ambet Khar, Dist. Raigad. Property Details No.2 :- Flat No. 501, 5th Floor, "Shree Gayatr CHSL", Plot No.7, Sector 11, New Panvel (West), Tal. Panvel, Dis

Date : 26.10.2021 Place : Panvel

Raigad.

**Authorised Office** State Bank of India

SINDHI WILL NO. 1042 of 2021 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO. 2589 of 2021.

Petition for Letters of Administration with the Will annexed of the Property and credits of Mohini Lilaram Chullani alias Mohini Lilaram Chulani alias M. L. Chulani, alias Mohini Lilaram, Hindu, Indian Inhabitant of Mumbai Widow, a retired Lady, who was residing at the time of her death at 2nd Floor, Mohini, 18th Road Extn., Khar (West), Mumbai 400 052 Deceased

SATISH LILARAM CHULLANI

Aged: 73 years, a retired Businessman residing at 2<sup>nd</sup> Floor, Mohini, 18<sup>th</sup> Road Extn., Khar (West), Mumbai 400 052 being One of the Legatees named under the Will of the Deceased above named

... Petitioner

ALL CONCERNED,

If you claim to have any interest in the Estate of the above named deceased you are hereby cited to come and see the Proceedings before the Grant of Letters of Administration with the Will annexed.

In case you intend to oppose the Grant of Letters of Administration with the Will annexed you should file in the Office of the Prothonotary and Senior Master a Caveat within 14 days from the Service of this Citation

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities / Committees.

WITNESS HON'BLE SHRI. DIPANKAR DATTA, Chief Justice, at Bombay, aforesaid this 26th Day of October 2021

For Prothonotary and Senior Master

This 26th Day of October 2021

S.U. LAKDAWALA

Advocate for the Petitioner, Office No.7 B Mezzanine, 2nd Floor, Old Oriental Building, 51-71, M.G. Road, Opp. HSBC Bank, Fort, Mumbai - 400 001.

# CHALET

## **Chalet Hotels Limited**

CIN: L55101MH1986PLC038538

Registered office: Raheja Tower, Plot No. C-30, Block 'G' Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

E-mail: investorrelations@chalethotels.com Website: www.chalethotels.com

# EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2021

						(Rs. in million
			CONSOI	.IDATED		
		Quarter Ended		Six Moi	Year Ended	
Particulars	30 <sup>th</sup> Sept. 2021	30 <sup>th</sup> June, 2021	30 <sup>th</sup> Sept. 2020	30 <sup>th</sup> Sept. 2021	30 <sup>th</sup> Sept. 2020	31 <sup>st</sup> March, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Continuing operations	1,375.92	733.71	616.55	2,109.63	1,198.39	3,090.00
EBITDA before exceptional items from Continuing operations	440.55	(32.28)	36.73	408.27	51.88	295.67
(Loss) before income tax from Continuing operations	(271.36)	(694.37)	(664.01)	(965.73)	(1,356.20)	(2,440.44)
(Loss) for the period / year from Continuing operations	(131.31)	(419.55)	(420.48)	(550.86)	(801.98)	(1,348.89)
(Loss)/ Profit from Discontinued operations	(6.91)	1.43	(7.00)	(5.48)	(19.18)	(42.39)
Total Comprehensive (Expense) for the period / year	(138.32)	(418.23)	(424.09)	(556.55)	(820.60)	(1,391.00)
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10 per share)	2,050.24	2,050.24	2,050.24	2,050.24	2,050.24	2,050.24
Other Equity	-	-	-	-	=	12,110.38
Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) Continuing and Discontinued operations						
Basic (*not annualised) (in Rs.)	*(0.67)	*(2.03)	*(2.08)	*(2.70)	*(4.00)	(6.78)
Diluted (*not annualised) (in Rs.)	*(0.67)	*(2.03)	*(2.08)	*(2.70)	*(4.00)	(6.78)

Key numbers of Standalone Financial Results

					(Rs. in million)
	Quarter Ended		Six Mon	Year Ended	
30 <sup>th</sup> Sept. 2021	30 <sup>th</sup> June, 2021	30 <sup>th</sup> Sept. 2020	30 <sup>th</sup> Sept. 2021	30 <sup>th</sup> Sept. 2020	31st March, 2021
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1,302.77	707.56	606.03	2,010.33	1,184.84	2,973.02
(242.69)	(640.84)	(594.19)	(883.53)	(1,216.17)	(2,218.86)
(102.38)	(365.78)	(350.50)	(468.16)	(661.45)	(1,125.65)
(6.91)	1.43	(7.00)	(5.48)	(19.18)	(42.39)
	(Unaudited) 1,302.77 (242.69) (102.38)	30° Sept. 2021         30° June, 2021           (Unaudited)         (Unaudited)           1,302.77         707.56           (242.69)         (640.84)           (102.38)         (365.78)	(Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)           1,302.77         707.56         606.03           (242.69)         (640.84)         (594.19)           (102.38)         (365.78)         (350.50)	30° Sept. 2021         30° June, 2021         30° Sept. 2020         30° Sept. 2021           (Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)           1,302.77         707.56         606.03         2,010.33           (242.69)         (640.84)         (594.19)         (883.53)           (102.38)         (365.78)         (350.50)         (468.16)	30° Sept. 2021         30° June, 2021         30° Sept. 2020         30° Sept. 2021         30° Sept. 2020           (Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)         (Unaudited)           1,302.77         707.56         606.03         2,010.33         1,184.84           (242.69)         (640.84)         (594.19)         (883.53)         (1,216.17)           (102.38)         (365.78)         (350.50)         (468.16)         (661.45)

- 1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and six months ended 30 September 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2021 are available on the websites of the Stock Exchange(s) at ww.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.chalethotels.com.
- 2) The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28th October 2021.
- 3) The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India

For Chalet Hotels Limited (CIN - L55101MH1986PLC038538)

Place: Mumbai

Date: 28 October, 2021

Sanjay Sethi **Managing Director & CEO** (DIN. 00641243)



## Saint-Gobain Sekurit India Limited

Corporate Identity Number: L26101MH1973PLC018367 Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Pune 410 501, Maharashtra

Tel:+91 2135 676 400/01 \* Fax: +91 2135 676 444 E-mail: sekurit.investors@saint-gobain.com \* Website: www.sekuritindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

				(RS. IN Lakns)
			Half year ended	
Sr.	Particulars	30-09-2021	30-09-2021	30-09-2020
No.	i ai dodiai 3	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	3,802	6,455	2,487
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	752	1,230	287
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	3,542	4,020	287
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	2,855	3,209	212
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,852	3,204	224
6	Paid up Equity Share Capital	9,111	9,111	9,111
	(Face Value Rs. 10/- each)			
7	Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	3.13	3.52	0.23
8	Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	3.13	3.52	0.23

#### Notes:

- The above is an extract of the detailed format of financial results for the guarter and half year ended September 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange's website, www.bseindia.com and on the Company's
- 2. The above financials were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on October 28, 2021

For Saint-Gobain Sekurit India Limited

Pune

Mumbai

October 28, 2021

October 28, 2021

Venugopal Shanbhag Managing Director DIN 08888359



# **WESTLIFE DEVELOPMENT LIMITED**

Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Centre, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400 013, CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

(₹ in Lacs)

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2021

Year to date Year to date Preceding Corresponding 3 months figures for the figures for the 3 months 3 months ended ended **PARTICULARS** period ended period ended 30/09/2021 30/06/2021 30/09/2020 30/09/2021 30/09/2020 31/03/2021 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income 38.937.67 26.557.21 65.494.88 33,621.06 103,033.19 22,411.95 Profit / (Loss) before tax (586.73)(4,460.27)(4,347.16)(5,047.00)(12,433.93)(12,873.56)(3,339.01)(3,254.40)(3,780.63)(9,308.10)(9,942.50)Profit / (Loss) for the period / year (441.62)Total Comprehensive income for the period / year (3,333.82)(543.72)(3,263.66)(3.877.54)(9,322.61)(9,921,77) Earnings Per Share (not annualised) -(Face value of ₹ 2 each) Basic (in ₹.) (2.14)(2.43)(6.38)(0.28)(2.09)Diluted (in ₹.) (2.43)(6.38) (2.14)(0.28)(2.09)(5.98)

Notes:-1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and six months ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites: www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in. 2) The Standalone financial results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com. Key numbers of Standalone results of the Company are as under

PARTICULARS	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Year to date figures for the period ended	Year to date figures for the period ended	Year ended
	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Revenue from operations (net)	11.60	11.85	9.57	23.45	28.44	42.97
(Loss) for the period / year	(10.12)	(5.67)	(10.92)	(15.79)	(17.29)	(39.93)
Total Comprehensive income for the period / year	(10.12)	(5.67)	(10.92)	(15.79)	(17.29)	(39.93)

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on October 28, 2021.

For and on behalf of the Board

(sd/-)Banwari Lal Jatia Director **DIN 00016823** 



Making growth fashionable

Registered Office: Kewal Kiran Estate 460/7, I.B. Patel Road, Goregaon (E), Mumbai – 400 063 Corporate Identification Number: L18101MH1992PLC065136 Email ID: contact@kewalkiran.com, Website: kewalkiran.com, Phone: 022 - 26814400, Fax: 022- 26814420

**EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER 2021

						(R	s. in Lakhs)
		Quarter	Year	Quarter	Quarter	Year	Quarter
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	Particulars	30-Sep-21	31-Mar-21	30-Sep-20	30-Sep-21	31-Mar-21	30-Sep-20
			Standalon	2	C	onsolidate	d
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	17,508	30,273	6,748	17,508	30,273	6,748
2	Net Profit/Loss for the period (before tax,						
<b>I</b> II	Exceptional and/or Extraordinary items)	3,525	2,220	1,149	3,525	2,258	1,150
3	Net Profit/Loss for the period before tax						
<b>I</b> II	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,525	2,220	1,149	3,525	2,258	1,150
4	Net Profit/Loss for the period after tax						
<b>I</b> II	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,702	1,942	914	2,702	1,980	916
5	Total Comprehensive income for the period						
<b>I</b> II	[Comprising profit/(loss) for the period (after tax)						
<b>I</b> II	and Other Comprehensive income (after tax)]	2,742	2,352	1,077	2,742	2,390	1,078
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1,233	1,233	1,233	1,233	1,233	1,233
7	Reserves excluding revaluation reserves	-	42,064	-	-	42,052	-
8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
	a. Basic & Diluted EPS before extra ordinary items	21.92	15.76	7.42	21.92	16.07	7.42
IL	b. Basic & Diluted EPS after extra ordinary items	21.92	15.76	7.42	21.92	16.07	7.42

- The above is an extract of the detailed format of quarterly audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.kewalkiran.com.
- The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28th October, 2021.
- The Board of Directors at its meeting held on 28th October, 2021 has considered, approved and recommended a Bonus issue of Shares of 4 equity shares for every one equity shares held by the shareholders of the Company. The bonus issue of equity shares is subject to the approval of the shareholders and any other applicable statutory and regulatory
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

For and on behalf of the Board of Directors

Place : Mumbai Date: 28th October, 2021

Chairman & Managing Director Din No: 00029730

**Kewalchand P Jain** 

LAWMAN Pg<sup>3</sup> Ointegriti KILLER>K easies WDÉSIBELLE K-LOUNGE ADDICTIONS



#### **Extract of Consolidated Financial Results of Marico Limited** for the quarter and half year ended September 30, 2021

						Rs (in Crore)
	(	Quarter Ende	t	Half Yea	Year Ended	
Double of the second	September	June	September	September	September	March 31,
Particulars	30,2021	30,2021	30,2020	30,2021	30,2020	2021
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
Revenue from operations	2,419	2,525	1,989	4,944	3,914	8,048
Profit before exceptional items and tax *	405	467	375	872	816	1,510
Profit before tax	405	467	342	872	847	1,523
Net Profit for the period attributable to owners						
(after Minority Interest)	309	356	264	665	645	1,172
Total Comprehensive attributable to owners						
(after Minority Interest)	312	370	269	682	648	1,177
Equity Share Capital	129	129	129	129	129	129
Earnings Per Share (of Re 1/- each) (Not annualised)						
Basic (in Rs.)	2.39	2.76	2.05	5.15	5.00	9.08
Diluted (in Rs.)	2 39	2.76	2.05	5 15	4 99	9 08

- 2.39 2.76 2.05 a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the  $SEBI \ (Listing Obligations \ and \ Disclosure \ Requirements) \ Regulations, 2015. \ The full format of the \ Quarterly \ Financial \ Results \ are \ available \ and \ Properties \ Appendix \ App$
- $on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com \, and \, www.bseindia.com \, and \, on the Company's website \, www.marico.com.$ b) The Consolidated audited financial results for the quarter ended September 30, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Marico Limited ("the Company") at their meeting held on October 28, 2021. The results for the Company of their meeting held on October 28, 2021. The results for the Company of their meeting held on October 28, 2021. The results for the Company of their meeting held on October 28, 2021. The results for the Company of their meeting held on October 28, 2021. The results for the Company of their meeting held on October 28, 2021. The results for the Company of t $the \ preceding \ / \ corresponding \ quarters \ have \ been \ subjected \ to \ review \ by \ the \ statutory \ auditors.$
- c) The Board of directors of Marico Limited declared interim dividend of 300% (Rs 3.00 per share) at its meeting held on October 28, 2021. Interim dividend would be paid to those shareholders, whose names appear in the Register of Members as on November 09, 2021. d) Additional Information on standalone financial results is as follows

RS (In Crore)									
	(	Quarter Ende	d	Half Year	Year Ended				
Particulars	September 30,2021	June 30,2021	September 30,2020	September 30,2021	September 30,2020	March 31, 2021			
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)			
Revenue from operations	1,916	2,043	1,550	3,959	3,066	6,337			
Profit before tax (after Exceptional items)	393	340	361	733	681	1,311			
Net Profit after tax	329	263	314	592	569	1,106			

- Exceptional item for the year ended March 31, 2021 includes provision amounting to Rs 19 crore towards impairment of  $Goodwill \, on \, Consolidation \, arising \, out \, of \, investment \, in \, South \, Africa.$
- . Exceptional items for the quarter ended September 30, 2020 and year ended March 31, 2021 includes a provision aggregating Rs 33 crore towards impairment of certain unusable fixed assets and inventories identified by the Company during the quarter  $ended\,September\,30,2020\,on\,restructuring\,at\,one\,of\,the\,manufacturing\,units\,in\,India.$
- ii. Exceptional items for the year ended March 31, 2021 includes an amount of Rs 64 crore recognized as re-measurement gain arising due to fair valuation of the existing stake pursuant to conversion of ZED Lifestyle Private Limited (which was earlier a Joint Venture) to wholly owned Subsidiary in accordance with Ind AS. For Marico Limited

Place: Mumbai Date: October 28, 2021

Saugata Gupta Managing Director and CEO

Registered Office: 7th floor, Grande Palladium, 175, CS1 Ro Mumbai 400 098. Tel: (91-22) 6648 0480; Fax: (9

#### Saint-Gobain Sekurit India Limited

Corporate Identity Number: L26101MH1973PLC018367 Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Pune 410 501, Maharashtra Tel:+91 2135 676 400/01 \* Fax: +91 2135 676 444

E-mail: sekurit.investors@saint-gobain.com \* Website: www.sekuritindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

			(	(Rs. in Lakhs)
			Half year ended	
Sr.	Particulars	30-09-2021	30-09-2021	30-09-2020
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	3,802	6,455	2,487
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	752	1,230	287
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	3,542	4,020	287
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	2,855	3,209	212
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,852	3,204	224
6	Paid up Equity Share Capital	9,111	9,111	9,111
	(Face Value Rs. 10/- each)			
7	Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	3.13	3.52	0.23
8	Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	3.13	3.52	0.23
Note	s:			

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange's website, www.bseindia.com and on the Company's website.www.sekuritindia.com.
- The above financials were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on October 28, 2021.

For Saint-Gobain Sekurit India Limited

Pune October 28, 2021 Venugopal Shanbhag Managing Director DIN 08888359



## जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय/मुख्य कार्यालयः जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेलपुढे, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.दूरॅ.: (०२२) ४३०४१९०० ईमेल: corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com बोईसर शाखा: २३५, दुसरा मजला, हार्मोनी प्लाझा, एसबीआय समोर, तारापूर रोड, बोईसर (प)-४०१५०१ संपर्क क्र. ०२५२५-२६६८०३/२६७०१०, ई-मेल: boisar@gichfindia.com

#### मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ला अनुसरून)

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (जीआयसीएचएफएल) ने खालील कर्जदारांना जीआयसीएचएफएल च्या नावे समन्यायी गहाण बनवून परिसराच्या खरेदी/गहाण/नृतनीकरण आणि बांधकामासाठी गृह कर्ज मंजूर केले. कर्जा(र्जां) ची परतफेड अनियमित आहे आणि नॅशनल हाऊसिंग बँकेच्या मार्गदर्शक तत्वे आणि निर्देशांनुसार खात्यांचे वर्गीकरण अखेरीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले.

**जीआयसीएचएफएलने** म्हणूनच सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गतच्या त्यांच्या अधिकारांना आवाहन करून सदर मागणी सुचने(नां) च्या तारखेपासून ६० दिवसांत कर्जदारांना त्यात वर्णन केलेल्या एकूण थकबाकी रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते.

कर्जदारांना याद्रारे पुन्हा एकदा जाहिररित्या सदर एकुण थकीत रक्कम अधिक आजतागायत उपार्जित आकार व व्याज यांचे प्रदान ह्या सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगण्यात येते. कसर केल्यास **जीआयसीएचएफएल**कडन सदर मिळकती(तीं)चा **कब्जा** घेऊन त्या निकाली काढन थकबाकी येणे रकमेप्रती ती रक्कम समायोजित करण्याकरिता. कोणत्याही किंवा सर्व कायदेशीर अधिकारांचा अवलंब करण्यात येईल. कर्जदारांना मिळकती(तीं) च्या मालकीवर त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास किंवा अन्य संक्रमण करण्यास देखील मज्जाव करण्यात येत

अ.	शाखा नाव/ कर्ज फाईल क्र./	गहाण मिळकतीचा पत्ता	पाठविलेल्या	मागणी सूचना
क्र.	कर्जदार आणि		मागणी सूचनेप्रमाणे	पाठविल्याची
ll .	सह-कर्जदाराचे नाव		थकबाकी	तारीख
	,		(रू. मध्ये रक्कम)	
१	एमएच०६३०६००००८३७	बिल्डिंग नाव: महाविर गार्डन बिल्डिंग क्र. ३, फ्लॅट क्र. ९०४, विंग ए, ९वा मजला,	२५,३२,२२४/-	११.१०.२०२१
ll .	श्री. आलोक शंभू मिश्रा	सेक्टर २, डोंगरी रोड, अग्रवाल सिटी, विरार पश्चिम, विरार (प.), पालघर: ४०१३०३		
	सौ. रुबी आलोक मिश्रा			
2	एमएच०६३०६००००८०९	बिल्डिंग नाव: सरस्वती व्हिला, फ्लॅट क्र. १०२, विंग ए, १ला मजला, सहकार रोड,	१८,९६,५५४/-	०१.१०.२०२१
ll .	श्री. सुधीर सायान्ना ओड्डेटी	विरार पूर्व, ऑटो स्टॅण्ड विरार पूर्व, विरार पूर्व, पालघर: ४०१३०५		
	सौ. नागराणी सुधीर ओड्डेटी			
3	एमएच०६३०६०००००१४७	बिल्डिंग नाव: आदिराज स्टेटस, फ्लॅट क्र. ४०५, ए विंग, ४था मजला, राजिव गांधी	१५,२२,४३७/-	११.१०.२०२१
ll .	श्री. राजेश भैलाल संपत	स्कुल रोड, राजिव गांधी शाळेजवळ, निलेमोरे, नालासोपारा (प.), पालघर: ४०१२०३		
	सौ. माधुरी राजेश संपत			
8	एमएच०६३०६०००००४५०	बिल्डिंग नाव: यश अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ३०२, विंग बी, ३रा मजला, पडघा रोड,	४,८८,१५८/-	०१.१०.२०२१
	श्री. हेरा देवळा राठोड	सरपाडा गाव समोर, पडघे-उमरोली पूर्व, पालघर: ४०१४०४.		
4	एमएच०६३०६०००००६५९	बिल्डिंग नाव: सनशाईन ग्रीन पार्क बिल्डिंग क्र. ०३, फ्लॅट क्र. ३०२, विंग ए, ३रा	१३,८४,९९७/-	०१.१०.२०२१
ll .	श्री. समीर राजाराम पवार	मजला, गोखिवरे रोड, विध्या विकास शाळा, गोखिवरे, वसई पूर्व, पालघर: ४०१२०८.		
	सौ. रेखा आर पवार			
ξ	एमएच०६३०६०००००५५१	बिल्डिंग नाव: मनीभद्रा एव्हेन्यु बिल्डिंग क्र. ०२, फ्लॅट क्र.: १००१, विंग ए, १०वा	१४,३७,९१५/-	११.१०.२०२१
ll	श्री.अजित तुकाराम म्हसकर	मजला, प्लॉट क्र. २४२, व्हिवा स्वस्तिक टाऊनशिप, यशवंत गौरव कॉम्प्लेक्स जवळ,		
		गाव: निलेमोरे, नालासोपारा (प.), पालघर: ४०१२०३		

### \* सदर चिन्ह दर्शविते कायदेशीर आणि किरकोळ खर्च वगळून

ही मचना कर्जदारांच्या शेवरच्या जात पत्याच्या बाह्य दरवाजावर तमेच गहाण मिलकती(तीं) वर देखील चिकरवली जात आहे

जीआयमी राजमिंग फायनान्म लि करीता

दिनांक: २९.१०.२०२१ ठिकाण: बोईसर प्राधिकृत अधिकारी



Making growth fashionable

Registered Office: Kewal Kiran Estate 460/7, I.B. Patel Road, Goregaon (E), Mumbai – 400 063 Corporate Identification Number: L18101MH1992PLC065136 Email ID: contact@kewalkiran.com. Website: kewalkiran.com. Phone: 022 - 26814400. Fax: 022- 26814420

EXTRACTS OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

#### FOR THE PERIOD ENDED 30TH SEPTEMBER 2021

						(R:	s. in Lakhs)
		Quarter	Year	Quarter	Quarter	Year	Quarter
		Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended
	Particulars	30-Sep-21	31-Mar-21	30-Sep-20	30-Sep-21	31-Mar-21	30-Sep-20
			Standalone	9	O	onsolidate	d
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	17,508	30,273	6,748	17,508	30,273	6,748
2	Net Profit/Loss for the period (before tax,						
II	Exceptional and/or Extraordinary items)	3,525	2,220	1,149	3,525	2,258	1,150
3	Net Profit/Loss for the period before tax						
II	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,525	2,220	1,149	3,525	2,258	1,150
4	Net Profit/Loss for the period after tax						
II	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,702	1,942	914	2,702	1,980	916
5	Total Comprehensive income for the period						
II	[Comprising profit/(loss) for the period (after tax)						
II	and Other Comprehensive income (after tax)]	2,742	2,352	1,077	2,742	2,390	1,078
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1,233	1,233	1,233	1,233	1,233	1,233
7	Reserves excluding revaluation reserves	-	42,064	-	-	42,052	-
8	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)						
II .	a. Basic & Diluted EPS before extra ordinary items	21.92	15.76	7.42	21.92	16.07	7.42
	b. Basic & Diluted EPS after extra ordinary items	21.92	15.76	7.42	21.92	16.07	7.42

#### Notes:

Place : Mumbai

Date: 28th October, 2021

- The above is an extract of the detailed format of quarterly audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.kewalkiran.com.
- The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 28th October, 2021.
- The Board of Directors at its meeting held on 28th October, 2021 has considered, approved and recommended a Bonus issue of Shares of 4 equity shares for every one equity shares held by the shareholders of the Company. The bonus issue of equity shares is subject to the approval of the shareholders and any other applicable statutory and regulatory approvals.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

For and on behalf of the Board of Directors

Kewalchand P Jain

**Chairman & Managing Director** 

Din No: 00029730

LAWMAN Pg3 Ointegriti KILLER>K easies Wdésibelle K-LOUNGE ADDICTIONS

## आधार हाऊसिंग फायनान्स लि.

कॉपॉरेट कार्यालय: २०१, रहेजा पॉईंट-१, एसव्हीसी बँकेजवळ, वाकोला, नेहरु रोड, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००५५.

**पालघर शाखा कार्यालय:** नगर परिषद, पालघर मिळकत क्र. १००१७९१, झोन-ए, २रा मजला, सत्यम कमर्शियल कॉम्प्लेक्स,

काँग्रेस भवन जवळ, कचेरी रोड, पालघर-पश्चिम ४०१४०४ (एमएच), संपर्क क्र.: ९००४३५५४९९, प्राधिकृत अधिकारी- विजयप्रताप रायभुषण सिंग- मोबा- ९३२०६८३९४०

#### खाजगी रितीने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीन्वये विक्रीसाठी मिळकत

ज्याअर्थी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील दिलेल्या मिळकतींचा (''तारण मत्ता'') सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रायल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) च्या कलम १३(४) अन्वये कब्जा घेतला आहे.

प्राधिकृत अधिकाऱ्यांना तारण कर्जाच्या वसुलीकरिता सरफैसी ॲक्ट अन्वये वरील नमृद तारण मत्तेसाठी काही इच्छूक पक्षकारांकडून विक्रीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. आता प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या अटी नुसार खाजगी रितीने वरील सदर मिळकतीच्या विक्रीसाठी चाद्वारे सुचना देत आहेत. खात्याचा तपशील खालीलप्रमाणे:

कजे अजे क्र.	कर्जदार/	मागणी सूचना	राखीव किमत	इसारा	तारखराजीस	तारण मत्तेचे वर्णन
	सहकर्जदाराचे नाव	तारीख आणि	(आरपी)	अनामत	(२८.१०.२०२१) एकूण	
		रक्रम		रक्कम	थकबाकी कर्ज रक्कम	
(ॲप क्र.	दिनेश रामचंद्र कुंभार	09-06-5089	रु.	₹.	रु. १८,४३,९७६/-	फ्लॅट क्र. ३०५, ३ रा मजला, इमारत क्र. २, स्वस्तिक विहार,
००१०५४४९	(कर्जदार) शुभांगी	₹.	۷,00,000/-	८०,०००/-	(रु. अठरा लाख त्रेचाळीस	काका ढाबा समोर, आडिवली ढोकली, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र
/ पालघर	दिनेश कुंभार (सह	३,८९,७९३/-	(रु. आठ लाख	(रु. ऐंशी	हजार नऊशे शहात्तर मात्र)	-४२१३०६ धारक मिळकतीच्या ते सर्व भाग आणि विभाग.
शाखा)	कर्जदार)		मात्र)	हजार मात्र)		सीमाबद्धः पूर्वः लक्ष्मी प्लाझा, पश्चिमः इमारत क्र. १, उत्तर
						ः रोड, दक्षिण : खुली जागा

प्राधिकृत अधिकारी 'जे आहे जेथे आहे तत्त्वाने', 'जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' तारण मत्तेच्या विक्रीकारेता लिलाव करणार आहेत. एएचएफएल सदर मिळकतीवरील प्रलंबित कोणत्या दायित्वांसाठी जबाबदार राहणार नाही. प्राधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक राखन ठेवला आहे आणि विक्री तारण धनकोंच्या निश्चितीच्या अधीन राहील. प्रस्तावित खरेदीदाराचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्याने/तिने त्वरित उर्वरित उक्षारा रक्कम समायोजित करून स्वीकत किंमतीच्या २५% रक्कम जमा करणे आवश्यक आहे आणि उर्वरित तारण धनकोंनी प्रस्ताव स्वीकारल्याच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. प्रस्तावित खरेदीदारांनी नोंद घ्यावी की, विनिर्दिष्ट वेळेत त्याने/तिने उर्वरित रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यास अगोदर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. सदर सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार यांना सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये याद्वार १५ दिवसांची विक्री सूचना देण्यात येते की, वरील वर्णलेल्या स्थावर मिळकती

ताबा/प्रभारित आहेत तिचा प्रत्यक्ष कब्जा आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल) तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी घेतला आहे की, जे आहे जेथे आहे, जे काही जेथे आहे आणि जे काही आहे तथे आहे तत्वाने घेण्यात येणार आहे आणि विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण रक्कम आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ला भरणा केल्यास लिलाव थांबविण्यात येईल. सदर कर्जदार, सह-कर्जदार कोणतेही खरेदीदार गहाण मिळकत/ तारण मत्ता दिलेल्या राखीव किंमत रु. ८,००,०००/– वर किंमतीवर खरेदी करण्यास इच्छुक असल्यास कर्जदार सहकर्जदार यांनी

एएचएफएल यांना १५.११.२०२१ रोजी किंवा पूर्वी कळविणे, एएचएफएल त्यांना प्राधान्य देतील. जर कर्जदार सह-कर्जदार १५.११.२०२१ रोजी किंवा पूर्वी कळविण्यास असमर्थ ठरले वरील दिलेर्ल राखीव किंमत रु. ८,००,०००/- वर विक्री करण्याची प्रक्रीया करतील.

लिलावाची तारीख १५.११.२०२१ निश्चित करण्यात आली आहे.

दिनांक: २८.१०.२०२१

(प्राधिकृत अधिकारी) आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करीत

## इंडियन बैंक 🦚 Indian Bank

झोनल ऑफिस: वसुली विभाग: मेकर टॉवर्स, एफ विंग, १८ वा मजला, कफ परेड, मुंबई ४०० ००५, महाराष्ट्र

ई-लिलाव https://www.mstcecommerce.com वेबपोर्टलवर पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे जे आहे जेथे आहे जे आहे जसे आहे तत्वावर सरफैसी ॲक्ट २००२ अन्वते ३०.११.२०२१ रोजीस स. ११.०० वा. करण्यात येईल स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२च्या नियम ८(६) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्री करिता विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा **सांकेतिक कब्जा** हा इंडियन बँक. तारण धनकोच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला ती वसलीकरीता **३०.११.२०२१** रोजी

	न "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि				
	ई लिलावार्च	ो तारिख आणि वेळ: ३०.११.२०२	१ रोजी स. ११.०	0	
अ.	मिळकतीचे	कर्जदार/हमीदार गहाणदारांचे नाव	तारण कर्जाची	राखीव किंमत (रु. यात)	शाखा
क्र.	तपशिलवार वर्णन सह मिळकत आयडी	सह पत्ता	रक्रम	इअर किंमत (रु. यात)	नाव
	क्र. (कब्जाची स्थिती)			बोली वाढविण्याची	
				रक्कम (रु. यात)	
१	फ्लॅट क्र. ७०२, ७ वा मजला, के विंग, विराज	कर्जदार : मे. दिनेश शंकरलाल शर्मा	१६.१०.२०२१		
	अपार्टमेंट, को-ऑप. हाऊ. सोसा. लि.,	पत्ता : फ्लॅट क्र. ७०२, ७ वा मजला, के	रोजीस	९९,१८ लाख	
	विष्णू पार्क, धारक सीटीएस क्र. २५५५, गाव		₹.		1
	दिहसर, संत कबीर मार्ग, रावळपाडा, दिहसर		७०,७३,७२१/-	९,९२ लाख	कफ
	(पू), मुंबई - ४०००६८. मोजमापित ५३		(रु. सत्तर लाख	3,31 (119	परेड
	चौ. मी. चटई क्षेत्र. मिळकत आयडी क्र.	कबीर मार्ग, रावळपाडा, दहिसर (पू),	त्र्याहत्तर हजार		शाखा
	आयडीआयबी००००सी०३५	मुंबई - ४०००६८.	सातशे एकवीस	१०,०००/-	
<u> </u>	(सांकेतिक कब्जा)		मात्र)		
२	फ्लॅट क्र. १०३/१०४, इमारत क्र. १३, शांती	कर्जदार : सौ. रुबी देवी सिंह	२६.१०.२०२१		
	गार्डन सीएचएसएल, सेक्टर ६, इमारत १०-	(प्रोप्रायटर मे. अर्पण गारमेंटस्)	रोजीस	६३,१०,०००/-	
	१७, मीरा रोड (पूर्व), ठाणे - ४०१ १०७.	हमीदार : सौ. नंदिनी सिंह	₹.		
	मोजमापित चटई क्षेत्र २४.०८ चौ. मी.		38,23,306/-	६,३१,०००/-	नेरुळ
	(म्हणजेच २५९.१२ चौ. फू.) आणि बिल्टअप क्षेत्र २८.९० चौ. मी. (म्हणजेच		(रु. एकतीस लाख त्र्याऐंशी हजार		शाखा
	बिल्टअप क्षत्र २८.९० चा. मा. (म्हणजच ३१०.९४ चौ. फू.) मिळकत आयडी क्र.		त्र्याएशा हजार तीनशे शहात्तर	१०००/-	
	३१०.९४ चा. ५ू.) <b>ामळकत आयडा क्र.</b> आयडीआयबी०००एन११०		तानश शहात्तर मात्र)	,000/-	
	आयडाआयबा०००एन११० (सांकेतिक कब्जा)		+i3)		
II.	(साकातक कब्जा <i>)</i>				

बोलीदारांनी कृपया ऑनलाइन बोलीमध्ये सहभागी होण्याकरिता आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाते एमएसटीसी लि. यांच्या वेबसाइट nerce.com) ला भेट द्यावी. तांत्रिकी सहायतेकरिता कृपया **एमएसटीसी मदतवाहिनी क्र. ०३३–२२९०१००४** ला संपर्क साधावा व अन्य मदतवाहिनी क्रमांक सेवा प्रदाते हेल्पडेस्कमध्ये उपलब्ध आहे. एमएसटीसी लि. यांच्यासह नोंदणीकरण अहवालाकरिता कृपय ibapiop@mstcecommerce.com सह संपर्क साधावा व इअर अहवालाकरिता कुपया ibapifin@mstcecommerce.com सह संपर्क साधावा मालमत्ता तपशील व मालमत्तेचा फोटोग्राफ व लिलाव अटी व शर्ती यांकरिता कृपया https://ibapi.in ला भेट द्यावी व सदर पोर्टलच्या संबंधित स्पष्टीकरणाकरित कृपया हेल्पलाईन क्रमांक १८००१०२५०२६ व ०११–४११०६१३१ ला संपर्क साधावा. erce.com मधील मालमत्तेकरिता वरील निर्देशित मालमत्ता आयडी क्रमांकचा वापर

मिळकतीवरील बोजा

ठिकाणः मुंबई

दिनांक : २६.१०.२०२१ प्राधिकृत अधिकार्र

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

## **RELIANCE**

Reliance Infrastructure Limited Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001 website: www.rinfra.com, Email: rinfra. CIN: L75100MH1929PLC001530

Tel: 91 22 43031000, Fax 91 22 43034662

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended September 30, 2021

Quarter ended Year ended Particulars 30, 2021 30, 2020 31, 2021 Audited Unaudited Unaudited Total Income from Operations 5.626.01 5.219.70 19,145,81 Net Profit / (loss) before exceptional items and tax (229.63)(289.30)(437.77 Net Profit / (Loss) before tax (after exceptional items) (229.63)(289.30)(311.43)Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items) (287.21) (277.44)(532.30)(247.90)(254.29)(131.71)Total Comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital 263.03 Earnings Per Share (Face value of ₹ 10 each) (10.92)(10.55)(a) Basic (₹) (20.24)(b) Diluted (₹) (10.92)(10.55)(20.24)(Not annualised for quarter)

5. EX	tract of the Standalone Financial Results for the Quarter Ended So	,		(₹ crore
Sr.	Particulars	Quarter ended		Year ended
		September	September	March
No.		30, 2021	30, 2020	31, 2021
$\dashv$		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	434.30	267.53	1,689.1
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(186.93)	(215.46)	(465.0
3	Net Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(186.93)	(215.46)	(111.5
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	(187.23)	(174.93)	(19.0
5	Total Comprehensive Income for the period	(187.23)	(173.44)	(18.8
6	Paid up Equity Share Capital	263.03	263.03	263.0
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	10,004.43	9,933.07	10,112.5
8	Security Premium Account	8,825.09	8,825.09	8,825.0
9	Net worth	9,757.22	9,544.61	9,724.6
10	Outstanding Debt	3,795.30	5,651.34	3,808.0
11	Debt Equity Ratio	0.32	0.48	0.3
12	Earnings Per Share (Face value of ₹ 10 each)			
	(a) Basic (₹)	(7.12)	(6.65)	(0.7
	(b) Diluted (₹)	(7.12)	(6.65)	(0.7
	(Not annualised for quarter)			
13	Capital Redemption Reserve	130.03	130.03	130.0
14	Debenture Redemption Reserve	212.98	212.98	212.9
15	Debt Service Coverage Ratio	0.00	0.00	0.2
16	Interest Service Coverage Ratio	(0.14)	0.10	1.9

- The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended September 30, 2021 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on October 28, 2021 under Regulation 33 and Regulation 52 read with regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the guarter ended September 30, 2021 are available on the Company's website, www.rinfra.com and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and

Place: Mumbai Date: October 28. 2021

## 쀘 टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

ीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर्-ए ११०१, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपत राव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ शाखेचा पत्ता: कार्यालय क्र. ९०२-९०६, क्वाँटम टॉवर ळी, एस.व्ही. रोडलगत मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४

#### स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चा रुल ८(६) अन्वये)

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा रुल ८ (६) च्या ारंतुकाच्या तरतुदीअन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

#### कर्ज खाते २१३४४७४३: सौ. नूरजहान अब्दुल हमीद शेख यादारे सर्वसाधारण जनता आणि विशेषतः खालील कर्जदार/सह-कर्जदार यांना सचना देण्यात येते की

खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. **(तारण धनको**/ <mark>टीसीएफएसएल)</mark> कडे गहाण आहे, जिचा कब्जा सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑप कायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) (क्र. ५४ सन २००२) अंतर्गत सूचनेला अनुसरुन टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (तारण धनको) च्या पाधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. खालील स्थातर प्रितकती या 'जे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि 'जे आहे जसे आहे आणि जे काही आहे तेथे आहे आणि विना अवलंब तत्त्वाने'' **३ डिसेंबर**. २०२१ रोजी विकण्यात येणार आहे

ज्याअर्थी, तारण मत्तेची विक्री तारण कर्जाच्या वसुलीकरिता केली जात आहे आणि ज्याअर्थी **१) सौ** नूरजहान अब्दुल हमीद शेख (कर्जदार), २) श्री. अब्दुल हकीम अब्दुल हमीद शेख, (श्री. अब्दुल <mark>हमीद कामलउद्दीन शेख यांचे कायदेशीर वारस),</mark> सर्वे रहिवासीत येथे फ्लॅट क्र. ४०२, सागा टॉवर सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७, सेक्टर २७, जगदगुरु अदी शंकराचार्य मार्ग, तळवलकर जिम जवळ, नेरुळ, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०६, **तसेच पत्ता येथे सुद्धा:** फ्लॅट क्र. २०३, ए-२, विघ्नहर सीएचएस लि. प्लॉट क्र. १, सेक्टर २१, नेरुळ पूर्व, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७०६ यांचेकडून **२१ मे, २०२१ दिनांकीत** कलम १३(२) अन्वये मागणी केलेली २० मे, २०२१ रोजीस थकीत रोजीस थकीत रु १.०५.५९.०८०.९०/- (रुपये एक करोड पाच लाख एकोणसाठ हजार ऐंशी आणि पैसे नव्वर मात्र) ची रक्कम थकबाकी येणे होती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कोणत्याही प्रकारे पुढे ढकलले नाही/विक्री खंडित केली नाही तर सदर मिळकत टीसीएफएसएल द्वारे तिचे शाखा कार्यालय **कार्यालय क्र. ९०२-९०६. क्वाँटम टॉवर** चिंचोळी, एस.व्ही. रोड लगत मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४. येथे सदर ३ डिसेंबर, २०२१ रोजी दु. २ वा. विकण्यात येईल. इअर डिमांड ड्राफ्टसह मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोरबंद ई-लिलाव बोली सदर २ **डिसेंबर, २०२१ रोजी सायं. ५ वा. पर्यंत** टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे स्वीकारण्यात येतील.

तारण मत्तांचे वर्णन	राखीव किंमत (रु.)	इसारा रक्कम (रु.)
सेक्शन २७, नेरुळ गाव (जीईएस), नवी मुंबई, ता.	₹.	ह. १२,४०,८५०/-
आणि जिल्हा ठाणे मध्ये प्लॉट क्र. ९७ वर बांधलेली	१,२४,०८,५००/-	(रुपये बारा लाख
सागा टॉवर नावे ज्ञात इमारतीमध्ये ४ थ्या मजल्यावर	(रुपये एक करोड	चाळीस हजार आठशे
फ्लॅट क्र. ४०२, मोजमापित अंदाजे ७८८.६८	चोवीस लाख आठ	पन्नास मात्र)
चौ.फू. किंवा अंदाजे ७३.२७१ चौ.मीटर्स	हजार पाचशे मात्र)	·

### कब्जाचा प्रकार आन्वयिक/प्रत्यक्ष: सांकेतिक

विक्रीकरिता ठेवण्यात येणाऱ्या मिळकतीचे वर्णन परिशिष्टामध्ये आहे. जर वर उल्लेख केल्याप्रमाणे देय रक्कम, व्याज आणि परिव्यय (विक्रीच्या किंमतीसमवेत) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे भरणा केली किंवा त्यांच्या खात्रीसाठी अशा तारण कर्जाची रक्कम, व्याज आणि परिव्यय प्रदान केले आहे याचा प्रावा दिल्यास विक्री थांबविली सुध्दा जाईल. विक्रीच्या ठिकाणी सर्वसाधारण जनतेला व्यक्तिश: त्यांच्या निविदा सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. ह्या विक्रीशी संबंधित कर्तव्यावर असलेला कोणताही अधिकारी वा इतर व्यक्ती या विक्री संदर्भात मिळकत विक्रीमध्ये संपादन वा संपादन करण्याचा प्रयत्न करण्याकरिता थेट वा अप्रत्यक्ष सहभाग घेऊ शकणार नाही. विक्री सरफैसी ॲक्ट, २००२ मधील विहित नियम/अटींच्या अधीन असेल. ई-लिलाव प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह **३ डिसेंबर** २०२१ रोजी दु. २.०० **वा. ते ३.०० वा**. दरम्यान पोर्टल <u>https://disposalhub.com</u> मार्फत करण्या येईल. मिळकतीच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली या **मुंबई येथे देय ''टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.''** च्या नावे डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात इसारा रकमेसह परिपुर्ण असाव्यात.

मिळकतीचे निरिक्षिण **१५ नोव्हेंबर, २०२१** रोजी **स. ११ ते सायं. ५** दरम्यान करता येईल टीप: इच्छुक बोलीदार <mark>प्राधिकृत अधिकारी श्री. अनुरोध जुलिअस, ई–मेल आयडी</mark>: Anurodh.Julius@tatacapital.com आणि मोबाईल क्र. +९१८६५७४३९००८ यांना संपर्क का

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारण धनकोंची वेबसाईट https://www.tatacapital.com/content/dam/tata-capital/pdf/tcfsl/ AUCTIOTERMS%26CONDITIONS.pdf मध्ये दिलेली लिंक पाहावी म्हणजेच किंवा प्राधिकृत अधिकारी किंवा सेवा पुरवठादार- ई-प्रोक्यूरमेंट टेक्नालॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर) यांना संप<sup>क</sup>

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२१ टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.